



SUCCESS KEY TEST SERIES

IX (English)

(Worksheet-1 Marathi (2-A,AA))

Marathi-

DATE:

TIME: 1 hrs

MARKS: 25

SEAT NO:


--	--	--	--	--	--	--	--	--	--

विभाग १ - गद्य

प्र. १ खालील उता-याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

- 1) आकलन कृती
चौकटी पूर्ण करा.

2



त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो आणि त्याहीपेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता, की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील, असेच बाहेरचे लोक म्हणत असणार, तेव्हा याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे ? टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायांवर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले, 'शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास?' डोळे पुशीत शिरीष म्हणाला, 'सर, काय ही भलतीच शंका! मी तुम्हांला सर्व सविस्तर सांगतो-



'ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले.

'तुम्हांला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही! माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते; पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोईपेक्षा संगीतसेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काही तरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते, म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते; पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा, की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाहीत, या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता!

'ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले, मी संगीत बंद! पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला, की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते; पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी, लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. चौवीस तास एकच उद्योग, एकच ध्यास ! मी सराव करू लागतो, म्हणजे मला भास व्हायचा, की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत, तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटें फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला, एवढे लोक पाहून, मी गडबडून गेलो होतो; पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यांसमोर आली. ते म्हणाले, 'बेटा वाजव, मी एकतो आहे. मला जोर चढला. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक

नव्हते, थिएटर नव्हते, कोणी नव्हते. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर!
शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो.

चौकटी पूर्ण करा.

- 2) 1.  2
2.  1
- 3) 1. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. 1
i. माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. 1
2. वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. 1
i. उदयुक्त करणे
ii. जोर चढणे
- 4) स्वमत :- 2
एखादया कलेच्या साधनेसाठी कोणते कष्ट घ्यावे लागतात ?

विभाग २ - पदय

प्र. २ खालील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

- 1) कोष्टक पूर्ण करा. 2

वाट बघणारा	कोणाची वाट बघतो	वाट बघण्याचे कारण
भुकेलेले बाळ
.....	पांडुरंगाची

भेटीलागीं जीवा लागलीसे आस |

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||१||

पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन |

तैसें माझें मन वाट पाहे ||२||

दिवाळीच्या मुळा लेंकीं आसावली |

पाहातसे वाटली पंढरीची ||३||

भुकेलिवा बाळ अति शोक करी |

वाट पाहे उरि माउलीची ||४||

तुका म्हणे मज लागलीसे भूक |

धांवूनि श्रीमुख दांवी देवा ||५||

- 2) 1. जोडया लावा. 1

अ-गट	ब-गट
i. संत तुकाराम	अ) लेखी
ii. चकोर	ब) श्रीमुख
	क) पौर्णिमेचा चंद्र

2. सत्य विधाने लिहा.

- i. दिवाळीमुळे लेकीना माहेरी जाण्याची आस लागली आहे. 1
ii. संत तुकाराम पंढरीला जाण्याची वाट पाहत नाही.

- 3) काव्यसौंदर्य करा. 2
 तुका म्हणे मज लागलीसे भूक |
 धांवूनि श्रीमुख दांवी देवा ॥५॥
- 4) स्वमत :- 2
 संत तुकाराम यांच्या विषयी थोडक्यात माहिती लिहा.

विभाग ३ - भाषा अध्ययन (व्याकरण)

प्र. ३ (१) समास -

(2)

अ. क्र	सामासिक शब्द	विग्रह	समासाचे नाव
1.	रामलक्ष्मण
2.	हरिहर

2) अलंकार -

(1)

खालील उदाहरण वाचून कृती करा.

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी

उपमेय	उपमान	समान धर्म	अलंकार
.....

3) विरामचिन्हे

(1)

खालील वाक्यात विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा:-

आजी म्हणाली शेतात एक साप होता.

विभाग ४ - उपयोजित लेखन

प्र. ४

खालील विषयावर पत्र लिहा.

(5)

